

**Date: February 01, 2026**

To,  
**BSE Limited**  
Dept. of Corporate Services  
25<sup>th</sup> Floor, P J Towers,  
Dalal Street,  
Mumbai – 400001.  
**Scrip Code: 540901**

**National Stock Exchange of India Limited**  
Listing Department  
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,  
Bandra (East)  
Mumbai – 400051.  
**Symbol: PRAXIS**

Dear Sir/Madam,

**Ref. Regulation 47 of SEBI (LODR) Regulations 2015 (“Listing Regulation”)**  
**Sub: Newspaper publication**

Dear Sir/ Madam,

Reference to the captioned subject matter and Listing Regulation, Please find enclosed herewith copies of the newspapers publications Free Press Journal (English) and Navshakti Daily (Marathi) dated February 01, 2026 in which the un-audited financial results for the quarter and nine months ended on December 31, 2025 are published.

This is for your information and record.

Yours faithfully,

For **Praxis Home Retail Limited**

**Charu Srivastava**  
**Company Secretary and Compliance Officer**

**Encl.:** as above



**PUBLIC NOTICE**

**Kotak**  
Kotak Mahindra Bank

This is to inform public in general that Kotak Mahindra Bank Ltd has organized an auction in below mention respect of vehicles.

1) MH46CL5095 -  
Minimum Reserve Price - 2165000/- Tata LPT 4830 (YOM - 2023)  
2) MH43CE8068 -  
Minimum Reserve Price - 1365000/- Ashok Leyland 5525 (YOM - 2023)  
3) MH43CE8069 -  
Minimum Reserve Price - 1775000/- Ashok Leyland 5525 (YOM - 2024)  
4) AS01QC4725 -  
Minimum Reserve Price - 925000/- Eicher PRO 2059 XP (YOM - 2023)

**UNDER HYPOTHECATION WITH M/S KOTAK MAHINDRA BANK IS UNDER SALE IN ITS "AS IS WHERE IS CONDITION"**

**INTERESTED PARTIES CAN GIVE THEIR QUOTATIONS (ONLINE/OFFLINE) WITHIN 07 DAYS FROM THIS PAPER PUBLICATION**

**BRANCH ADDRESS:**  
KOTAK MAHINDRA BANK LTD. Admas Plaza, 8th Floor, CST Road, Kalina, Santacruz (East) Mumbai – 400098

OR

Contact : : Sayli Pophale  
Kotak Mahindra Bank Ltd.  
Contact / +91 22 6838 2882  
EMAIL – sayli.pophale@kotak.com

**PRAXIS HOME RETAIL LIMITED**

Regd. Off.: 2nd Floor, Knowledge House, Shyam Nagar, Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai-400060  
CIN: L52100MH2011PLC212866

Tel.- 022-4518 4399; Website: www.praxisretail.in; E-mail: investorrelations@praxisretail.in

**Extracts of Standalone un-audited Financial Results for the Quarter and period ended December 31, 2025** (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Period ended
		12/31/2025	12/31/2024	
1.	Total Income from Operations	3,036.51	3,398.73	7,824.54
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(1,589.10)	(833.16)	(4,671.64)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,589.10)	(833.16)	4,868.36
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,589.10)	(833.16)	4,868.36
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	3.28	-	3.28
6.	Equity Share Capital (Face Value ₹ 5/- per	9,290.61	6,760.91	9,290.61
7.	Earnings Per Share (Face Value ₹ 5/- per Share); (Basic and Diluted) (Rs) :	(0.86)	(0.64)	3.07

**Notes:**

- The Board of Directors ("the Board") of Praxis Home Retail Limited (the "Company") at its meeting held on Friday, January 30, 2026, has Inter-alia considered and approved the standalone unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025 ("Financial Results").
- In compliance with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the full format of the Financial Results are now being available through Quick Response Code ("QR Code") given below and the same is also published on the website of the Company at www.praxisretail.in and the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

**For PRAXIS HOME RETAIL LIMITED**  
Sd/-  
Ashish Bhutda  
Chief Executive Officer and Whole-Time Director  
DIN:- 10810844

Place : Mumbai  
Date : January 31, 2026

**FORM No.3 [See Regulation-13(1)(a)]**

**DEBTS RECOVERY TRIBUNAL, AURANGABAD**

Ground Floor, "Jeevan Suman" UC Building, Plot No.3, N-5, CIDCO, Aurangabad-431003.  
Case No. OA/509/2025 Exh. No. 13

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debts Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

**Bank of Maharashtra Versus Dhiraj Harishchandra Kuwar**

To,

- Dhiraj Harishchandra Kuwar,  
Harivansh Bungalov, Survey No.47, Plot No.38, CTS No.1085, Shivajinagar, Near Renuka Nagar, Valvadi, Taluka and District Dhule, Maharashtra-424002.
- Sunanda Harishchandra Kuwar,  
House No.330/A-1, Near Panchayat Samiti, CTS No.35/3C, Shiram Nagar, Wadibhokar Road, Deopur, Dhule, Maharashtra-424002.
- Ashish Harishchandra Kuwar,  
House No.330/A-1, Near Panchayat Samiti, CTS No.35/3C, Shiram Nagar, Wadibhokar Road, Deopur, Dhule, Maharashtra-424002.

**SUMMONS**

Whereas, OA/509/2025 was listed before Honble Presiding Officer/Registrar on 09/01/2026.

Whereas, this Honble Tribunal is pleased to issue summons/notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs.24,78,150.59/-.

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under :

- To show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;
- To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;
- You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;
- You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal.
- You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 09-04-2026 at 10.30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and seal of the Tribunal on this date : 14/01/2026.

Signature of the Officer Authorised to issue summons Sd/-  
**Registrar,**  
Debts Recovery Tribunal, Aurangabad.

**SARVAGRAM FINCARE PRIVATE LIMITED**

Regd. Offices: Office No.22, 4th Floor, Primrose Mall, Baner Road, Baner Ghat, Pune-411045.

**APPENDIX IV [RULE-8(1) & (2)]**

**POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)**

Whereas, the Authorized Officer of the Secured Creditor mentioned herein, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice calling upon the borrower(s) to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Sarvagram Fincare Private Ltd. has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the date mentioned against each property. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Sarvagram Fincare Private Ltd. for the amount mentioned below and interest thereon.

Loan Account Number	Borrower Name & Co-Borrower(s) Name	Amount & Date of Demand	Date of Possession	Possession Status
FLSEC0008066	1. Amar Tukaram Gawade (Borrower), 2. Ranjana Tukaram Gawade (Co-Borrower), 3. Tukaram Waman Gawade (Co-Borrower) 4. Ganesh Tukaram Gawade (Co-Borrower)	Rs. 20,48,671.44 (Rupees Twenty Lacs Forty Eight Thousand Six Hundred Seventy One & Forty Four Paisa only) Date:- 13-Nov-2025	30-01-2026	Symbolic Possession Done
FLSEC0000737	1. Rahul Pradip Chavan (Borrower) 2. Rekha Pradip Chavan (Co-Borrower) Surekha Rahul Chavan (Co-Borrower)	Rs.20,66,369.31 (Rupees Twenty Lacs Sixty Six Thousand Three Hundred Sixty Nine & Thirty One Paisa only) Date:- 10-Sep-2025	30-01-2026	Symbolic Possession Done

**Property Description:- PROPERTY:-** All that Piece and Parcel of the property Agree land property and Construction Situated in at Mouje Gunaware Tal-Phaltan Dist- Satara having Milkar No. 1280 lying in Gat No. 690, having Total Area 1H: 23Aar. 00 Sq. Mtr. Area Polkharab Share area presently held by Mr. Tukaram Vaman Gawade & Mr. Sulabai Kashinath Khatake in common having consolidated boundaries as follows, which is bounded as under: **Four boundaries: East:** By property of Rambhau Subhedhar Phadatre, **South:** By property of Pratap Sadashiv Gawade, **West:** Canal Fata, **North:** By property of Prakash Ranba Aadhav.

**Place:** Gunaware, Tadawale, Tal.-Phaltan  
**Date:** 30-01-2026

Sd/- Authorised Officer,  
Sarvagram Fincare Private Limited

**SYMBOLIC POSSESSION NOTICE**

**ICICI Bank**

Branch office: ICICI Bank Ltd. Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 Plot No. B3, WIFI IT PARK, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604.

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs)	Name of Branch
1.	Suresh Ganpat Chavan & Chandrakant Ganpat Chavan/ LBMUM00005519733	Flat 301, 3rd Floor, A Wing, Hari Kripa Ch, Andheri East, Maharashtra, Mumbai- 400099/ January 28, 2026	September 11, 2025 Rs. 61,03,032.35/-	Mumbai
2.	Thanth Prashottam N & Nathubhai Hasmukh Pote/ LBMUM00003943416	Flat No. 203, 2nd Floor, A Wing, Building Type-B, "Abhilasha Residency", At Datta Mandir Marg, Penkar Pada, Survey No. 127, Hissa No. 1, 2Part, 2, 3, 5, 6, 8, Village Mahajanwadi (Mire), Mira Road East, Thane- 401107/ January 27, 2026	September 23, 2025 Rs. 27,49,398.06/-	Mumbai

The above-mentioned borrower(s)/guarantor(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002,  
Date: January 31, 2026  
Place: Mumbai

Sincerely Authorised Officer  
For ICICI Bank Ltd.

**SAGAR SYSTECH LIMITED**

CIN : L65990MH1984PLC032779

**Registered Address:** 12A/1, New Sion C.H.S. Ltd., Opp. S. I. E. S College, Sion (West), Mumbai - 400 022. • Tel : (022) 26232051/ 24018219  
E-mail: info@sagarsystech.com • Website: www.sagarsystech.com

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31/12/2025** (Rs. in Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended			Nine months ended		
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	Year Ended
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations / Other Income	23.08	13.27	(3.55)	53.06	33.84	49.73
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7.22	(1.87)	(15.45)	9.00	(3.08)	1.56
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7.22	(1.87)	(15.45)	9.00	(3.08)	1.56
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5.02	(1.88)	(15.47)	6.78	(3.12)	1.51
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax] and Other Comprehensive Income (after tax)]	49.21	(36.92)	7.63	(10.54)	98.73	52.67
6	Equity Share Capital	32.00	32.00	32.00	32.00	32.00	32.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserve in Last Audited Accounts)						62.94
9	Earning Per Share (F. V. Rs. 10/- each)						
a. Basic:		1.57	(0.59)	(4.83)	2.12	(0.97)	0.47
b. Diluted:		1.57	(0.59)	(4.83)	2.12	(0.97)	0.47

**NOTES:**

- The above results as reviewed by the Audit Committee have been approved at the meeting of the Board of Directors held on 30th January 2026. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion. These financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter.
- The Company adopted Indian Accounting Standards ("Ind AS") from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under Sec 133 of the Companies Act 2013 read with the relevant rules issued there under. The date of transition to Ind AS is April 1, 2016.
- The figure for the previous periods have been re-grouped, wherever necessary.
- The above is an extract of detailed format of quarterly and nine months ended results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange's website www.bseindia.com and company's website www.sagarsystech.com and can be accessed by scanning the following Quick Response (QR) code

**For & on behalf of SAGAR SYSTECH LIMITED**  
Sd/-  
**MEENA MUKESH BABU**  
MANAGING DIRECTOR  
DIN : 00799732

**Place : Mumbai**  
**Date : 30th January 2026**

**punjab national bank**  
Together for the better

ARMB, Thane, 3RD Floor, PNB Pragati Tower, C-9, G- Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051.  
Email – cs8325@pnb.bank.in

**Registered Post A/D** **Revised Annexure - 31 (Revised SI-4)** **Date: 21.01.2026**

**To,**

**Mr. Manoj Kumar Maniram Mahto**  
Flat No. 1202, 12th Floor, Atlanta Eden World CHSL, Phase – 1, Tower No.04, Village Temghar, Taluka Bhiwandi, Dist Thane – 421302.

**Mr. Manoj Kumar Maniram Mahto**  
Building No.566, Room No.27, Behind MILA Rupesh Mhatre Office, Kalyan Road, Temghar, Bhiwandi, Thane – 421302.

**M/s Manoj Enterprises**  
368, Kap Kaneri Lahoti Camp, Opp., Pratap Sizing Kalyan Road, Opp. Abhyudaya Bank, Bhiwandi, Thane – 421302.

**Mr. Manoj Kumar Maniram Mahto**  
Village Karma Tand Hurling Thana Gomia Bokaro - 572, Hazaribagh, Jharkhand - 825312

**Sub: Notice u/s 13 (2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter called 'Act')**

Dear Madam/ Sir(s),

At your request, you have been granted by the Bank, through its Thakur House, Kandivali East, Branch from time to time, various credit facilities by way of financial assistance against various assets creating security interest in favour of the Bank. The relevant particulars of the said credit facilities and the security agreement(s)/document(s) executed by you are stated in Schedule 'A' and 'B' respectively excluding pledge of movables. You have availed the financial assistance with an undertaking for repayment of the said financial assistance in terms of the said agreement(s) / document(s).

- You have also created mortgage by way of deposit of title deeds/ Registered mortgages creating security interest in favour of the Bank. The documents relating to such mortgage are also stated in Schedule 'B'.
- The relevant particulars of the secured assets are specifically stated in Schedule 'C'.
- You have also acknowledged subsistence of the liability in respect of the aforesaid credit facilities by executing confirmation of balances and revival letters and other documents from time to time. The operation of and conduct of the above said financial assistance/revival facilities have become irregular and the debt has been classified as Non-Performing Assets on 27.07.2025 in accordance with the directives/guidelines relating to asset classifications issued by the Reserve Bank of India consequent to the default committed by you in repayment of principal debt and interest thereon.
- The said financial assistance is also secured by the personal guarantee of:
  - NIL

Despite repeated requests, you have failed and neglected to repay the said dues / outstanding liabilities.

5. Therefore, the Bank hereby calls upon you u/s 13(2) of the said Act by issuing this notice to discharge in full your liabilities stated hereunder to the Bank within 60 days from the date of this notice. Your outstanding liabilities (in aggregate) due and owing to the Banks is the sum of Rs.44,58,184.85 (Rupees Forty Four Lakhs Fifty Eight Thousand One Hundred Eighty Four and Paise Eighty Five Only) as on 27.07.2025. You are also liable to pay future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges, etc.

6. If you fail to repay to the Bank the aforesaid sum of Rs.44,58,184.85 (Rupees Forty Four Lakhs Fifty Eight Thousand One Hundred Eighty Four and Paise Eighty Five Only) as on 27.07.2025 with further interest and incidental expenses, costs as stated above in terms of this notice u/s 13(2) of the Act, the Bank will exercise all or any of the rights detailed under subsection (4) of Section 13 and under other applicable provisions of the said Act.

7. You are also put on notice that in terms of sub-Section 13 of Section 13 you shall not transfer by sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule 'C' of this notice without obtaining written consent of the Bank.

8. We invite your attention to the provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI Act which speaks about the time available to the borrower/guarantor to redeem the secured assets.

9. The Bank reserves its rights to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding Bills Discounted, Bank Guarantees and Letter of Credit issued and established on your behalf as well as other contingent liabilities.

10. This notice is without prejudice to the Bank's right to initiate such other actions or legal proceedings as it deems necessary under any other applicable provisions of Law.

Yours faithfully,  
For Punjab National Bank  
-SD-  
Chief Manager  
AUTHORISED OFFICER

**SCHEDULE - 'A'**

**Name of Borrower: Mr. Manoj Kumar Maniram Mahto, Housing Loan, Account Number - 398500N00014324.**

S. No.	Nature of Facility	Outstanding inclusive of interest as on date of NPA i.e. as on 27.07.2025	Un applied interest w.e.f. 01.07.2025 To 31.12.2025	Penal Charges (Simple)	Cost/ Charges incurred by Bank	Total Outstanding inclusive of interest and penal charges till 31.12.2025 + further un applied interest
1	Term Loan(s) Housing	Rs. 44,58,184.85	Rs. 1,68,488.00	Rs. 0.00	Rs. 0.00	Rs. 46,26,672.85
	<b>Total Amt in Rs.</b>	<b>Rs. 44,58,184.85</b>	<b>Rs. 1,68,488.00</b>	<b>Rs. 0.00</b>	<b>Rs. 0.00</b>	<b>Rs. 46,26,672.85</b>

**SCHEDULE - 'B'**  
List of Documents:

S. No.	Name of the Document	Nature of Security	Date of Execution	Amount Secured (Rs.)
1.	Agreement for housing loan	Agreement	19.11.2024	Rs. 44.00 Lakhs
2.	Master Agreement	Agreement	19.11.2024	Rs. 44.00 Lakhs
3.	Sanction Letter with Terms and Condition	Sanction letter	04.12.2024	Rs. 44.00 Lakhs
4.	Deed of Equitable Mortgage	Letter	12.12.2024	Rs. 44.00 Lakhs

**SCHEDULE 'C'**  
**Part – I**  
(Hypothecation of Movable Properties)

Please mention all the hypothecated properties viz. Current Assets including Stocks, Stocks in Trade, Receivables, Consumable Stores and Spares and entire current assets and Hypothecated Movable Plant and Machinery etc. of the company mentioned in the documents (Schedule B) :-

**NIL**

**Part – II**  
(Equitable Mortgage of Immovable properties)

Please mention the particulars of the immovable properties mortgaged to the Bank as stated in the documents having reference to the mortgage documents/deeds (Schedule "B") (Covered under Doc. Creation of Equitable Mortgage, dated 12.12.2024)

Equitable Mortgage of property at Flat No.1202, 12th Floor, Area Adm. 800 Sq.fts. i.e. 74.32 Sq. mtrs area in the building no 4 Known as Atlanta Eden World building no 4, situated at revenue , Temghar, Taluka: Bhiwandi & Dist Thane – 421302, within the limits of the Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, bearing survey No. 67/4 Paika & 80/1 Paika.

Date: Thane  
-SD-  
Place: 21.01.2026  
(Authorised Officer)

**SRM E-Tender Notice**

**MAHA TRANS CO**  
Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd.

Digitally signed online bids are invited through SRM E-tender process of MSETCL in two bid system from bidders who are registered Electrical Vendors/Contractors of MSETCL for following SRME-tender,

RFx No.	E-Tender No.	Particulars	Estimated Cost	EMD	Tender Fees
7000038733	T- 37/ 2025-26 (1st Call)	Augmentation of Substation by providing of 1X100 MVA 220/33kV T/F alongwith HV&LV Bays at 220kV Shivajinagar SS under EHV O&M Circle Bhusawal under Nashik Zone (T/F will be provided by MSETCL)	Rs. 325.06 Lakh (Excluding GST)  Rs. 383.57 Lakh (Including GST)	Rs 3,25,063.89	Rs 5,000/- + GST

**Sale period:** From 30.01.2026, **Last Date of Submission:** 14.02.2026 up to 13:00 Hrs, **Tentative Date of opening (Tech. bid):** 14.02.2026 at 15:00 Hrs. **Contact person:** Executive Engineer, EHV PC O&M Zone, Nashik. **Phone No.** 0253-2403010/02/07 **Fax No.** 0253-2403000, For further details please visit to <https://srmetender.mahatransco.in>

Sd/-  
**Chief Engineer**  
EHV PC (O&M) Zone Nashik

**SEAMEC LIMITED**  
MEMBER OF THE NMMS

CIN: L63032MH1986PLC154910

Regd. & Corp. Office: A-901-905, 9th Floor, 215, Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400093  
Tel: (91) 22-66941800 / 33041800/Fax: (91) 22-66941818 / 33041818 | Website: www.seamec.in | Email: contact@seamec.in

**EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2025** (Rs. In lakh, except per share data)

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated		
		Quarter ended	Nine Months Ended	Quarter ended	Nine Months Ended	
		31.12.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	
1.	Total Income from Operations (Net)	31,654	13,266	63,088	33,144	13,938
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10,951	288	16,759	10,790	(262)
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10,951	288	16,759	10,790	(259)
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10,134	225	15,511	9,976	(323)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	10,149	230	15,530	10,648	(91)
6.	Equity Share Capital (face value of Rs. 10 per share)	2,543	2,543	2,543	2,543	2,543
7.	Other Equity excluding Revaluation Reserve*	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share Basic & Diluted	39.85	0.88	60.99	39.18	(1.31)

\* For the year ended March 31, 2025, Other Equity excluding Revaluation Reserve on standalone basis is ₹96,115 lakhs and on consolidated basis is ₹96,245 lakhs

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended December 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results is available on the Stock Exchanges' websites – ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) / ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website ([www.seamec.in](http://www.seamec.in)) and these can also be accessed through the QR Code given below
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter were approved by the Board of Directors at their respective meetings held on January, 30, 2026.

**For and on behalf of Board of Directors**  
Sd/-  
**Sanjeev Agrawal**  
Chairman

**Place : Delhi**  
**Date : January 30, 2026**

**ASHOKA**

**Ashoka Buildcon Limited**

CIN: L45200MH1993PLC071970

Registered Office : S. No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nashik- 422011  
Tel.: 0253-6633705, Fax: 0253-2236704;  
Website : www.ashokabuildcon.com; E-mail : investors@ashokabuildcon.com

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025**

The Board of Directors of the Company at the meeting held on January 30, 2026 approved the standalone and consolidated unaudited financial results of the Company, for the quarter and nine months ended December 31, 2025.

The results, along with the Auditor's Report, have been posted on the Company's website at [https://www.ashokabuildcon.com/files/investors/financial-info/ABL\\_SFS\\_CFS\\_Results\\_Review\\_Report\\_Dec\\_25\\_Outcome\\_Results.pdf](https://www.ashokabuildcon.com/files/investors/financial-info/ABL_SFS_CFS_Results_Review_Report_Dec_25_Outcome_Results.pdf) and can be accessed by scanning the following QR code.

**SCAN QR CODE**

**For Ashoka Buildcon Limited**  
Sd/-  
(Satish D. Parakh)  
Managing Director  
DIN-00112324

**Date : January 30, 2026**  
**Place : Mumbai**

**M/s. UNIVERSAL ARTS LIMITED**

CIN: L22300MH1995PLC091082

Plot No. 45, Ganpati Bhavan, M. G. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062  
Tel.: 2874 8995 / 2874 9001 • Email : universalsartslimited@hotmail.com • Web: www.universalsart.in

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025** (Rs. In lakhs)

Particulars	CONSOLIDATED				
	Quarter ended		Nine Months Ended		Year Ended
	31.12.2025 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	
1) Total income from Operations	9.50	7.90	10.47	34.11	35.29
2) Net Profit/(Loss) from continuing operations after tax	4.01	2.17	5.58	17.81	20.26
3) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	3.74	2.17	5.28	17.80	20.18
4) Equity Share Capital (					





**SEAMEC LIMITED**  
MEMBER OF THE INMAG<sup>®</sup>

सीआएनए : एमएड ३०३२एमएच १९८६एएससी १५४११०

नों. आणि कॉर्पोरेट कार्यालय : ए-१०१-१०५, १ वा मजला, २१५, अट्रियम, अपेसी कुला रोड, अपेसी (पूर्व), मुंबई-४०० ०९३.  
 दूर. : (९१) २२-६६९१८००/३३०९८०० फॅक्स: (९१) २२-६६९१८८८/३३०९८८८ वेबसाईट : [www.seamec.in](http://www.seamec.in), ई-मेल: [contact@seamec.in](mailto:contact@seamec.in)

**३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता**  
**अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा**

अ. क्र.	तपशील	अलिप्त		एकत्रित			
		संपलेली तिमाही		संपलेली तिमाही			
		नऊ महिने		नऊ महिने			
		३१.१२.२०२५	३१.१२.२०२४	३१.१२.२०२५	३१.१२.२०२४		
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३९,६५४	१३,२६६	६३,०८८	३३,१४४	१३,९३८	६६,१६६
२.	कालावधीसाठी (कर, अपवादालाक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींप्रती) निव्वळ नफा	०,१०५१	२८८	१६,७५९	१०,७७०	(२६२)	१६,१८३
३.	कालावधीसाठी कारपूर्व (अपवादालाक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) निव्वळ नफा	०,१०५१	२८८	१६,७५९	१०,७७०	(२५९)	१६,१८३
४.	कालावधीसाठी (अपवादालाक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) कोरत निव्वळ नफा	१,०१३४	२२५	१५,५११	१,७७६	(३२३)	१४,१८२
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा (कोरत) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (कोरत) समाविष्ट)	१,०१४१	२३०	१५,५३०	१,०६४८	(११)	१७,४८८
६.	समभाग भांडवल (प्रति समभाग रु. १० चे दोन्ही मूल्य)	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३
७.	इतर इन्विंटी पुनर्मूल्यांकित राखीव वाढवू*	-	-	-	-	-	-
८.	प्रति समभाग प्राप्ती मूलभास आणि सौम्यिकृत	३९.८५	०.८८	६०.९९	३९.१८	(१.३१)	५८.१७

\*३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी अलिप्त तत्वावरील पुनर्मूल्यांकित राखीव वाढवू इतर इन्विंटी ₹१६,१५५ लाख व एकत्रित तत्वावरील ₹१८,२४५ लाख होती.


**टिप्पणी :**

- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशनस अन्ड डिस्कलॉजर रिव्हायमेंस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसमोर सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजसमोर वेबसाईट - ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) / [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) वर आणि कंपनीची वेबसाईट - ([www.seamec.in](http://www.seamec.in)) वर उपलब्ध आहे, आणि ते खाली दिलेल्या व्युत्पन्न काढ वकून पाहता येईल.
- वरील वित्तीय निष्कर्षां लेखापरीक्षा समितीने पुर्विलिखित केले आणि त्यानंतर ३० जानेवारी, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले. कंपनीचा वैधानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निष्कर्षांचे मर्यादित पुर्विलिखन केले आहे.

**संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी**  
**सीए/**  
**संजीव अग्रवाल**  
**अध्यक्ष**



**टिकाण : दिव्ही**  
**दिनांक : ३० जानेवारी, २०२६**



**punjab national bank**

Together for the better

एगारामपती मुंबई शहर,  
यु.सी.आय.टॉवर, ६वा मजला, २५, सर  
पी.एम.रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ .  
ईमेल: cs6041@pnb.bank.in

## राश्ट्रियत्र

नुवराजिना संवत् ३१.०१.२०१६ रोजी प्रकाशित सरकारी अर्बन्त अन्यये तारण मनेच्या विक्री करिता विक्री  
नुवराजिना संवत् घेऊन चुका बरोबर वाचाव्यात.

• अ.क्र. १ शी मधुपद्वत प्रथमपाम परिता घोच्या गहाण वेळेवेल्या स्थावर मालमनेच्या तपशील " फ्लॅट क्र.  
१०२, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, सेक्टर २६, पाम बीच रोड, कोरपीराडा, वाराणी, जिल्हा-ठाणे ४००७०३  
४००७०३" ऐवजी " फ्लॅट क्र. १०२, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, सेक्टर २६, पाम बीच रोड,  
कोरपीराडा, वाराणी, जिल्हा-ठाणे ४००७०३" असा वाचावा.

• अ.क्र. २ मनेने शी डोडे घोच्या गहाण वेळेवेल्या स्थावर मालमनेच्या तपशील " फ्लॅट क्र. २०१,  
महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, सेक्टर २६, पाम बीच रोड, कोरपीराडा, वाराणी, जिल्हा-ठाणे ४००७०३"  
ऐवजी " फ्लॅट क्र. २०१, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, सेक्टर २६, पाम बीच रोड, कोरपीराडा, वाराणी,  
जिल्हा-ठाणे ४००७०३" असा वाचावा.

इतर सर्व तपशीलमने अधिकारी बदल नाही.

विक्रय: मुंबई  
दिनांक: ०१.०२.२०१६

सही/-  
प्राधिकृत अधिकारी  
नगरपालिका बँक

<div> <div> <b>PRAXIS</b>  HOME RETAIL LIMITED </div> <div> <b>PRAXIS HOME RETAIL LIMITED</b>  Regd. Off: 2nd Floor, Knowledge House, Shyam Nagar,  Off Jogheshwar Vikhroli Link Road, Jogheshwar (East), Mumbai- 400060  CN: 152100MH2011PLC218666  Tel.- 022-4518 4399; Website: www.praxisretail.in; E-mail: investorrelations@praxisretail.in </div> </div>		Extracts of Standalone un-audited Financial Results for the Quarter and period ended December 31, 2025		
Sr.No.	Particulars	Quarter ended		Period ended
		12/31/2025	12/31/2024	12/31/2025
		Unaudited	Unaudited	Unaudited
		(₹ in Lakhs)		
1.	Total Income from Operations	3,036.51	3,398.73	7,824.54
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(1,589.10)	(833.16)	(4,671.64)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,589.10)	(833.16)	4,668.36
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,589.10)	(833.16)	4,668.36
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	3.28	-	3.28
6.	Equity Share Capital (Face Value ₹ 5/- per	9,290.61	6,760.91	9,290.61
7.	Earnings Per Share (Face Value ₹ 5/- per Share); Basic and Diluted (Rs) :	(0.86)	(0.64)	3.07

**ओमकारा असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड**  
**कॉर्पोरेट लिमिटेड:-** सी/५१५, कनाकिया झिलियन, एलबीएस रोड आणि सीएसटी रोड चे जंक्शन, बीकेसी अनेकस, इकिनाक्स जवळ, कलिना, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०.

**जोडपत्र IV नियम ८(१) प्रकट सूचना (स्थायर मिळकतीकरिता)**

या कारणास्तव, निम्नव्याख्याकार ओमकारा अंदेशित निम्नकृतप्रमाणे त्रिभिध (ओआरपीएल) या कंपनीचा प्राप्तिवृत्त अधिकारी असून, सदर कंपनीची नोंदी कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत कायद्याने व सिव्हीलप्रॉसेड्योर अॅक्ट निम्नकृतप्रमाणे आर. पायनारालाई असेल असे एफोमोईस अॅड सिव्हीलरी डायरेक्टर अंदेशित, २००९ (२००९ सन ४४) (‘द डिस्ट्रिक्ट अॅक्ट, २००९’) या कलम ३ अंतर्गत प्रकट वक्तव्य ऑफ इंडिया (आजीआर) अंदेशित एफोमोईस अॅड सिव्हील कलम १३ मधून निघवत नोंदीपुढील आहे. ‘द डिस्ट्रिक्ट अॅक्ट, २००९’ कोर्टातील निर्णय (२००९) यांनी दिनांक २५ एप्रिल २००९ रोजीच्या अधिस्तान्तरण कार्यावली, अधिस्तान्तरण व ओआरपीएल प्रमाणे शासनाच्या कारणास्तव, संबंधित प्राप्तिवृत्त सहाय्य, ताणण मागवता, हवी व अन्य अधिस्तान्तरण सहाय्य हिले ससे सदर अनुवादक मालमतेची (यासुद्धे ‘आर्थिक मागणी’) म्हणून उद्दिष्टित संबंधित सह हक्क, नागवण व स्वाम्यत्वाच्या फावलासही ओआरपीएल हे ओमकारा पीएस१/१०२५-२६ ट्रस्टच्या विषयात या नात्यां हलतांतील केले आहे आणी सिव्हीलरी डायरेक्टर (एफोमोईस) नियम, २००२ च्या नियम २ सह वाचन केल्याच्या कलम १३(१) अंतर्गत प्राप्तिवृत्त प्रमाणे चालेल्या अधिकाऱ्याच्या आधारे मागील सूचना जारी करण्यात आलेली आहे; कर्जदार/सह-कर्जदार/हदीदारी यांना ४३म फेडरेशनचा अर्थाने आल्युमन, कर्जदार/सह-कर्जदार/हदीदारी ससे संसाधनां प्रमाणे निम्नव्याख्याकाराद्वारे कळविण्यात येते की, वरील अधिस्तान्तरण चालम १३ च्या उपकलम (४) सह वाचन केल्या सिव्हीलरी डायरेक्टर (एफोमोईस) नियम, २००२ च्या नियम ८ अंतर्गत प्राप्तिवृत्त केल्या अधिकाऱ्याच्या आधारे, खालील वाचन केल्या मागवता यांना निम्नव्याख्याकाराद्वारे घेतलेली आहे; कर्जदार/सह-कर्जदार/हदीदारी व विशेषतः संसाधनां प्रमाणे शासना येवता येवता येते की, सदर मालमनावबत कोणतेही व्यवहार करू नयेत व मालमतेवबत कोणतेही व्यवहार ओआरपीएल हे ओमकारा पीएस१/१०२५-२६ ट्रस्ट या नात्याने, यांच्या हक्काधीन मानले जातील; कर्जदार/सह-कर्जदार/हदीदारी ससे यांचा अधिस्तान्तरण कलम १३ च्या उपकलम (६) कडे लेंचण्यात येते, ज्यामध्ये माल मालमता पत निघविण्याबाबत उपलब्ध कालावधीत सरदारी केल्या आहेत.

**बैंक ऑफ इंडिया**  
**Bank of India**

**बैंक ऑफ इंडिया, कोल्हापूर मुख्य शाखा**  
१५११, सी जयधवल इमारत लक्ष्मीपुरी कोल्हापूर-४१६००२  
दूर.: ०२३१-२६४२४६८, २६४२४५९ (ठैकी) २६४००५०  
(अॅडवाइस/फ़ारिस)/फ़िक्स्ड: बीकेआयबीआएफबीकेएलपी  
ई-मेल: Kolhapur.Kolhapur@bankofindia.co.in

**परिशिष्ट - IV**  
(नियम ८१) (पा)

**कब्जा सूचना**  
(स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बैंक ऑफ इंडिया**, चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिस्युट्रायडेशना अन्ड रिस्कुडेशन ऑफ फायनान्सिअल अँसेस अँड एक्जोसॅमॅन्ट ऑफ सिस्युट्राई इंस्ट्रेट अँड, २००२ आणि कलम १३(१२) सिस्युट्राई इंस्ट्रेट (एक्जोसॅमॅन्ट) क्लस, २००२ सहावावता नियम ३ अन्वये प्राप्य अधिकारीना वापर करून दिनांक ११.११.२०२५ रोजी मागणी सूचना जारी करून श्रीमती दिपायली उषेंद्र शर्मा यांस लक्ष्मीलाल नमुद्र खम मण्णजेरु. ३५.०३, १७४.६०/- (अक्षरी: रुपये पन्तीस लाख तीस हजार ऐकणे चौथ्याहतर आणि साठ पेस पैसा) त्यास बँकेने दिलेले खर्च खांबे, आणि पुढील व्हायस आणि शुल्काची परतफेड सद्द सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. (कमेची तारखेड करण्यास कदांदा असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सार्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकती कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराना वापर करून सदर अँक्टच्या कलम १३ च्या उपकलम (ख) सिस्युट्राई इंस्ट्रेट एक्जोसॅमॅन्ट निरामांच्या नियम ८ च्या सहावावता सर रूल्स २००२ अन्वये ३० जानेवारी २०२६ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सार्वसामान्यी यंत्रणेशी व्यवहार करू नये करण्यात आलेल्या कोणताही व्यवहार हा **बैंक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर मुख्य शाखेकडून** ३५.०३, १७४.६०/- आणि पुढील व्याज सह इतर परिचय्य आणि खर्चाच्या अधीन राहिल.

ताण मागण्याच्या मरणाकालीन उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफेसी अँक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदीन्वे कर्जदारांना लक्ष घ्याव्यात ते आहे.

**समावर मिळकतीचे वर्णन**

खालील पंच्यावर्षीय मिळकतीचे सध्याची गणणखल: फ्लॅट क्र. २०१, दुसरा मजला, बेसमॅन्ट टॉवर, आर.एस. क्र. ३३/बी. प्लॅट क्र. ए-८ ते ए-१२, मॉरीजे सोनोबतवाडी, तालुका-करवीर, जिल्हा-कोल्हापूर-४१६००४.

सामान्यवृत्ता :

उत्तर द्वारे : फ्लॅट क्र. २०६  
दक्षिण द्वारे : बाजूची मोकळी जागा आणि १२ मीटर रस्ता  
पूर्व द्वारे : बाजूची मोकळी जागा आणि ६ मीटर रस्ता  
पश्चिम द्वारे : मार्गिका

सही/-  
दिनांक: ३०-०१-२०२६ प्राधिकृत अधिकारी  
ठिकाण: कोल्हापूर (बैंक ऑफ इंडिया)

मुकेश बाबू फायनान्सिअल सर्व्हिसेस लि.											
सीआयएन : एल६५९२०एमएच१९८५पीएलसी०३५५०४											
१११, मेकर चेंबर III, २२३, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१. • दूर: ०२२-२२८४४६२/२२८४४०९५											
ईमेल: secretarial@mukeshbabu.com • वेबसाइट: www.mbfsl.com											
३१.१२.२०२५ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिश्रित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण											
(रु. लाखात)											
अ. क्र.	तपशील	अलिप्त						एकत्रित			
		संपलेली तिमाही			संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष
		३१.१२.२०२५ अलेखापरिश्रित	३०.०९.२०२५ अलेखापरिश्रित	३१.१२.२०२४ अलेखापरिश्रित	३१.१२.२०२४ अलेखापरिश्रित	३१.१२.२०२४ अलेखापरिश्रित	३१.१२.२०२४ लेखापरिश्रित	३०.०९.२०२५ अलेखापरिश्रित	३१.१२.२०२४ अलेखापरिश्रित	३१.१२.२०२४ अलेखापरिश्रित	३१.१२.२०२४ लेखापरिश्रित
१	प्रवर्तनातून उत्पन्न इतर उत्पन्न	३४७.८२	२६०.०६	१६.६३	१,०२४.४८	१,००७.९३	८९९.८७	१,२१०.९२	३३१.५९	(२०३.००)	८३७.७५
	कालावधीसाठी नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपैकी)	१६३.२१	९९.३४	(१०२.२१)	५९९.४२	६९९.०४	३९८.४८	२८६.८५	१३७.१४	(३४७.६७)	२२१.२७
३	करपूर्व परंतु अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर निव्वळ नफा	१६३.२१	९९.३४	(१००.५३)	५९९.४२	६०१.२२	३३०.६६	२८६.८५	१३७.१४	(३४५.९८)	१५९.४२
४	करोना आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर निव्वळ नफा	१२१.७	७७.८३	(६२.४६)	३८६.२७	४३९.३१	२२३.४४	२२८.८४	१०२.८९	(२९७.८५)	५९.१६
५	इतर सर्वसाधारण उत्पन्न, कारोऱ्या निव्वळ	१.३३०.८१	(९०६.४७)	(१,८३८.३२)	१,९४१.६४	१,४१७.२९	४४१.३७	२,४५४.०२	(३,४५०.३१)	(६२३.९०)	३,१०९.६३
६	करोना एकूण सर्वसाधारण उत्पन्न	१,४५२.५१	(८२८.६४)	(१,९००.७८)	२,३२७.९१	१,८५६.६०	६३४.८१	२,६८२.८६	(३,३४७.४२)	(१२०.९५)	३,९५२.७९
७	समभाग भांडवल	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५
८	पूर्णमत्वाधिकार राखीव वाळून् राखीव (मागिल लेखापरिश्रित हिशोबाप्रमाणे)	-	-	-	-	-	७०.३३.४२	-	-	-	८,६०८.०४
९	प्रति भाग प्रामी										
ए)	मूलभूत	१.७५	१.१२	(०.९०)	५.५४	६.३०	३.२१	३.२८	१.४८	(४.२७)	०.७३
बी)	सौम्यिकृत	१.७५	१.१२	(०.९०)	५.५४	६.३०	३.२१	३.२८	१.४८	(४.२७)	०.७३
<b>टिपा :</b>											
१. कंपनीने १ एप्रिल, २०१९ पासून कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टैंडर्ड्स) रुल्स, २०१५ सहवाचना कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित इंडियन अकाउंटिंग स्टैंडर्ड (इंड एस) चा अवलंब केला व अशा संक्रमणाची प्रभावी तारीख होती १ एप्रिल, २०१८. असे संक्रमण अधिनियमान्वये अधिसूचित पूर्वीचे अकाउंटिंग स्टैंडर्ड्स सहवाचना त्या अंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि रिग्रह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वे (एकत्रित उद्देग मागील जीएपी) यांचेपासून केले आहे.											
२. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केले ते ३० जानेवारी, २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर केले आणि अभिलिखित केले. वैधानिक लेखापरीक्षकांनी अर्हता विरहित लेखापरीक्षण अभिप्राय दिले											

MODERN SHARES AND STOCKBROKERS LIMITED						
CIN: L45200MH1939PLC002958						
Regd. Office: Staircase No. 13, North Stand, Wankhede Stadium, Churchgate, Mumbai 400 020						
Tel: 022852400; Fax: 022 6825241; email: modernshare@hotmail.com; Web: www.modernshares.com						
Extract of Unaudited Standalone Financial Results For the Quarter And Nine Months Ended December 31, 2025. (Rs. In Lacs)						
	Quarter Ended			Period Ended		Year Ended
	Dec 31, 2025 (Unaudited)	Sept 30, 2025 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Dec 31, 2025 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Mar 31, 2025 (Audited)
Total Income from Operations (Net)	82.57	103.55	90.84	285.18	292.06	370.53
Net Profit / (Loss) for the period (before Tax, and Exceptional Items)	(3.96)	24.69	1.83	40.09	38.55	40.23
Net Profit after tax for the period	(4.78)	15.90	(0.62)	26.03	26.95	22.09
Total Comprehensive Income for the period (after tax and other comprehensive Income)	(6.33)	14.40	0.65	21.47	30.65	16.34
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10)	293.11	293.11	293.11	293.11	293.11	293.11
Other Equity (excluding Revaluation Reserves) as shown in the Balance Sheet of previous year						980.63
Earnings per Share (of Rs. 10/- each) on net profit after tax						
a) Basic (not annualised) (Rs.)	(0.22)	0.49	0.02	0.73	1.05	0.56
b) Diluted (not annualised) (Rs.)	(0.22)	0.49	0.02	0.73	1.05	0.56

**केनरा बैंक Canara Bank**  
भारत सरकार का उद्यम A Govt. of India Undertaking

**सिंडिकेट Syndicate**

**एआरएम शाखा मुंबई**

केंनरा बैंक लिमिटेड, ४ था मजला, आदि मुंबईना पथ, बॅलाई इस्टेट, मुम्बई - ४००००१,  
ईमेल - cb2360@canarabank.com, दूर. - ८६५५९४०९१/५४/५४ - www.canarabank.com

**विक्री सूचना**

सिक्कुरिटीआयडोशन अण्ड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अण्ड एफोर्मेसिऑन ऑफ सिक्कुरिटी इंस्ट्रुमेंट्स अँड, २००२ सहवाचता सिक्कुरिटी इंस्ट्रुमेंट्स (एफएससीमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ च्या तनुदीनयेथे स्थार मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाना विक्री सूचना.

सर्वकांमाम्य जनाता आणि विशेषतः कर्जदारा आणि हमीदारा यांना यादार् सुचना देण्यात येते की, खालील वर्गिलेण्यात स्थार मिळकतीचा या तारण धनकांडे हाणण/प्रभाती आहेत, खालील नमूद मिळकतीच्या कक्का केंनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकार्यानी घेताला आहे त्या खालील नमूद वसुलीकारिता नमूद तक्यात "जे आहे जेथे आहे" "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्पणे विक्रयतार करणारे आहेत. इतारा अनामत रक्कम थेट मे. पीएससी अलवाना प्रवाय्वलेट लिमिटेड (बँकनेट) च्या ई वॉलेट मध्ये जमा द्वारे किंवा त्यामध्मे ई-चलाना जनेट द्वारे आदीतीआयडो/पुनरुपकीट प्रभाती जमा करती. इअर आणि इतर दस्तावेज सेवा पुरविठारदारांना नमूद तक्यात रोजी किंवा पुर्वी पर्वत करिता करावे. सरद मिळकतीचे त्रीणिण प्रप्रिक्त अधिकार्यांसह आगाऊ नियुक्तीसह करता येईल.

अ. क्र.	कर्जदार(चे)/ हमीदार (चे)/ गहाणदारा(चे) नाव	धकसाकी रक्कम	तारण/गांवा तपशील (कक्काची स्थिती)	राखीव किंमत (आर.पी) इसारा अनामत रक्कम (इएमपी)
१	मे. पयन एंटरप्राईज, द्वारे त्यांचे भागीदारी आणि. ओमकार विलास भागवत आणि श्री. प्रसाद प्रभात गहाणदार आणि. रवीशचंती महाराज साी. रवीचंती विलास भागवत.	रु. ४८,९९,०९६.५३/- (रुपये चव्वेकाय्का लाख एकषावय्का हजार सोळा आणि त्रेष पैसे मार) २८.०९.२०२६ रोजीसारा अधिक २९.०९.२०२६ पासून पुढील व्याज आणि खर्च.	निवासी फ्लॅट ८. ७ आणि ८, १ला मजला, इमारतीचे नाव "शुक्रता सीएचएनएस लिमिटेड", त्यामी समर्थ नाव, सखे ११, हिसरा क. १ आणि २, स. क. १०, रि. क. २/१/१ आणि २/१/२, गाव - नडोवय्का झुपाडे, नडोवगा काक्का रोड, ताक्का - भावज, जिल्हा - पुणे, मोसामांन ८३५ चौ. फू. चे ते सर्व भाग आणि विभाग, सी. वेकसी विलास भागवत गांवाचा नाव. सीमाबद्धता - उत्तर - अंनर्गत रस्ता, दक्षिण - मोळकी जगा, पूर्व - सुसुख झारात, पश्चिम - अंतर्गत रस्ता. सेसईई आवडी - ४०००१९८८४२८९ (प्रत्यक्ष कक्का)	रु. २७,००,०००/- रु. २,७०,०००/-
२	शुभम विलास पयार आणि सुजाता सुशेरा पयार.	रु. ३१,९६,६७४.७५ (रुपये एकषाकी लाख चौंयाण्यण हजार सारोणे चौंयाण्यण आणि प्रचंहासत सेस मार) २८.०९.२०२६ रोजीसारा अधिक २९.०९.२०२६ पासून पुढील व्याज आणि खर्च.	फ्लॅट क्र. २०५, २व्या मजलावय, "दीप हिलक्रेस्ट" नावाची इमारत, सेक्टर ११, प्लॉट क्र. २६५, पुण्य वडधर, लखद्वीप एलियन्स जवळ, पुण्य नगर, नवी मुंबई, तालुका - पनवेल, जिल्हा रयावड - ४१०२११. चे ते सर्व भाग आणि विभाग, चार्टर्ड क्षेत्र - २१.०१.२१, त्यामध्मे ३१७० चौ. मी. वापरण्यायोग्य वट बाक्कीनी क्षेत्र आणि ४.२६० चौ. मी. छळा क्षेत्र वाडय्यात आले आहे. मिळकतीची सीमाबद्धता: पूर्व - आक्कात पार्क झारात, पश्चिम - रस्ता, उत्तर - मोक्का वॉट, दक्षिण - लखद्वीप एलियन्स. सेसईई मांका आवडी - २०००५८३८७९१, सेसईई सिक्कुरिटी आवडी - ४००००४४८६७६६ (सांत्तीक कक्का)	रु. २१,३६,०००/- रु. २,३६,६००/-

	<b>ई-लिलावाची तारीख २७.०१.२०२६ आहे आणि सहभागी ठेप्यासाठी बोली / झुंमडी / विनिती पत्र सादर करण्याची शेवटची तारीख २८.०१.२०२६ रोजीस साय. ५.०० वाजेपर्यंत आहे. पुर्व निमुकीसह मिळकतीच्या निरीक्षणणी तारीख.</b>			
	<b>चिक्री सूचनांची तारीख : २९.०१.२०२६</b>			
३	श्री. शिवम एण्टर्प्रायझेस  फ. ४९,०५,१५०.०० (साथे कोकोनासत त्याचा पावल हजार नऊतो फातर आण एकोनाकासत पेसे मात्र) (३१.१२.२०२५ रोजी अधिक ०१.०१.२०२६ पासूनचे त्यावरिल पुढील व्याज आणि प्रभार)	क्र. ४०४, ४था मजला, इमारतीचे नांव श्री कल्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ३३, सेक्टर क्र. १० ई, गाव करंडोंगेली, तातूबा - भवेस्त, जि.- रायगड - ४१०२१८, एक्क व्हीटअउ सन ३२५.४६ चौ. फु., उतः प्लांट क्र. ३२/रोड गार्डर्स सीएम्एसएल, दक्षिण: प्लांट क्र. ३४, पूर्व: रोड, पश्चिम: दीप कलश सीएमएसएल.  (सांकेतिक कच्चा)	क्र. २६,७८,०००/- क्र. २,६७,८००/-	
<b>ई-लिलावाची तारीख १७.०१.२०२६ आहे आणि सहभागी ठेप्यासाठी बोली / झुंमडी / विनिती पत्र सादर करण्याची शेवटची तारीख १६.०१.२०२६ रोजीस साय. ५.०० वाजेपर्यंत आहे. पुर्व निमुकीसह मिळकतीच्या निरीक्षणणी तारीख.</b>				
	<b>चिक्री सूचनांची तारीख : ३१.०१.२०२६</b>			
४	श्री. विश्वेशकुमार धिरूपडाई पटेल.  रु. ४,५०,२५,४३९.०० (चार कोटी पन्नास लाख पंचवीस हजार चारशे काळासीस असे आणि सत्तर पेसे कम, दिनांक ३०.०१.२०२६ रोजीनुसार, अधिक ३१.०१.२०२६ पासून पुढील व्याज आणि शुध्दी)	पलॅट क्र. २०१, २रा मजला, इमारत क्र. ५, अनंदी व्हिला, ग्रोन बंधंच्या जवळ, लक्ष्मण राव रोड, वितले पाव (पश्चिम), गाव पाव (पश्चिम), चा सीटीसर. ११९९ आणि ११६४/१ ते १, अंतिम प्लॉट क्र. ११अशी, तातूबा अणेठी, जिल्हा मुंबई - ४०००५६, सेसाई आयडी - ४०००५६६६७६९३ (प्रत्यक्ष कच्चा)	क्र. १,७५,००,०००/- क्र. १७,००,०००/-	
	<b>ई-लिलावाची तारीख २०.०१.२०२६ आहे आणि सहभागी ठेप्यासाठी बोली / झुंमडी / विनिती पत्र सादर करण्याची शेवटची तारीख १८.०१.२०२६ रोजीस साय. ५.०० वाजेपर्यंत आहे. पुर्व निमुकीसह मिळकतीच्या निरीक्षणणी तारीख.</b>			
	<b>चिक्री सूचनांची तारीख : ३१.०१.२०२६</b>			
चिक्रीसंबंधी सविस्तर अटी व शाती जाणू घेण्यासाठी कुपाया कॉनेक्टा वेबसाईट ( <a href="http://www.canarabank.com">www.canarabank.com</a> ) "ई-लिलाव" या दुव्याचा संदर्भ घ्यावा किंवा श्री. सुदर्शन जोशी, प्राधिकृत अधिकारी, कॅना बँक, एआरएम शाखा, मुंबई (मोबा. क्र. ८२४५१४८०५४) यांच्याशी कावता अनु. क्र. १ ते २ सादी - सी. किंगल विशाल परमात, अधिकारी (मोबा. क्र. ७६९१८८५४०३), अनु. क्र. ३ सादी - कृ. मोहिना कामठा, अधिकारी (मोबा. क्र. ८९८०१९१५५८), अनु. क्र. ४ सादी - श्री. मनु गोपाल, व्यवस्थापक (मोबा. क्र. ७८८३३३४४२) ई-मेल आयडी: cb2360@canarabank.com यांच्याशी कार्यालयीन वेळेेत कोणत्याही कार्यदिग्धीस संग्रिक साधावा किंवा तसेच सेवा प्रदाता मे. पीएसबी ऑनलाईन (बँकनेट), युनिट १, ३रा मजला, स्वाराम्स कमर्सियल टॉवर, बाझाल रुद्र टर्मिनल जवळ, बाझाल (पूर्व), मुंबई - ४०००३७, संग्रिक यंत्रणी श्री. पोशा आओर, मोबा: ९८२१२१९४८८, (avp.projectmanager2@psballiance.com), हेल्प डेस्क क्रमांक: ८२१२१२१२०० (support.BAANKNET@psballiance.com), वेबसाईट - <a href="https://baanek.in">https://baanek.in</a>				
			रहीते / प्राधिकृत अधिकारी, एआरएम - शाखा केंद्रा वॉक	
ठिकाण : मुंबई				